



# महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक ४] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३-९, शके १९४६ [पृष्ठे ६३, किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

THE COMMISSIONER OF POLICE, THANE

NOTIFICATION

MAHARASHTRA POLICE ACT, 1951.

No. SB/Communal/02/2024.— In exercise of the powers conferred by section 36 of Maharashtra Police Act, 1951 (Maharashtra XXII of 1951).

I, Ashutosh Dumbare, Commissioner of Police, Thane here by authorize all officers incharge of Police Station, All Divisional Asstt. Commissioners of Police and Zonal Dy. Commissioners of Police in their respective areas of Thane City Police Commissionerate to exercise the powers under section 36 of the Maharashtra Police Act, 1951 and the same shall remain in force from 00-01 hours of 23rd June 2024 to 24-00 hours of 21st September 2024.

ASHUTOSH DUMBARE,  
Commissioner of Police,  
Thane City.

**COMMISSIONER FOR COOPERATION AND REGISTRAR OF COOPERATIVE  
SOCIETIES, MAHARASHTRA STATE, PUNE**

**Order**

No. URB/1-S.A./City Co-op. Bank/Liq/Order 110A/2024/1866.— In exercise of the powers conferred upon me by the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, I, Deepak Taware, I.A.S. Commissioner for Cooperation and Registrar Cooperative Societies, Maharashtra State, Pune hereby order the winding up of the affairs of The City Cooperative Bank Ltd., Mumbai, Maharashtra under section 110-A(1)(ii) *read* with section 103 of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 and appoint Shri. Nitin Kale, District Deputy Registrar, Cooperative Societies, Mumbai City 1 as Liquidator of The City Co-operative Bank Ltd., Mumbai, Maharashtra to conduct the affairs of the said bank as per the powers exercisabel u/s 105 of Maharashtra Cooperative Societies Act, 1960.

The liquidator should submit quarterly progress report of Liquidation Proceedings to the undersigned and under intimation to Deposit Insurance and Credit Guarantee Corporation.

Camp Office, Mumbai,  
Dated 20th June 2024.

DEEPAK TAWARE, I.A.S.  
Commissioner for Cooperation and Registrar  
Cooperative Societies, M. S., Pune.

## जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रत्नागिरी यांजकडून

**वाचा.—** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र. आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील निर्णय शासन क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एसव्हीसीआर/४३२४/म-४/९४ पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.

(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(५) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४/मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगस्ट २०१९.

(६) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४/मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.

(७) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१९/प्र.क्र. १३६/वित्त-४/मंत्रालय, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.

(८) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.एस.आर. ४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(९) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण, ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(१०) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक/न.भू./गावठाण सर्व्हे/परिरक्षण प्रस्ताव/२०२४, दिनांक २७ डिसेंबर २०२४.

### अधिसूचना

क्रमांक नगर भूमापन/गावठाण अधिसूचना/२०२४.— महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना १०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एमव्हीसीआर/४३२४/४-४/९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागाकडील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची नावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपरोल्लेखित वाचा क्र. १० चे प्रस्तावानुसार उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिपळूण यांचे अधिनस्त चिपळूण सजाची गाव व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिपळूण यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा चिपळूण मध्ये गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्र. ९ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजे मुंडे तर्फे चिपळूण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिपळूण यांचे अधिनस्त सजा चिपळूण मध्ये मौजे मुंडे तर्फे चिपळूण गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २७ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे व सदर गावाची सनद फी रक्कम रुपये ११६०० ची त्वरीत वसुली करण्यात यावी.

## परिशिष्ट - ब

नगर भूमापन योजने अंतर्गत नव्याने परीक्षणासाठी घेण्यास येणाऱ्या गावांच्या मिळकत पत्रिकांच्या तपशील

अ.क्र.	जिल्हा	तालुका	कार्यालयाचे नाव	सद्या परिरक्षणासाठी उपलब्ध असलेली गावे			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे			पुनरचनेनंतरची स्थिती		शेरा
				सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१	रत्नागिरी	चिपळूण	उप अधीक्षक, भूमी अभिलेख, चिपळूण		खेडी	२६३२	मुडे तर्फे चिपळूण	१३		खेडी	२६३२	
					शिरगाव क	१३१३				शिरगाव क	१३१३	
					सावर्डे	२०९४				सावर्डे	२०९४	
					दहीवली बुद्रुक	८९६				दहीवली बुद्रुक	८९६	
					कुटरे	१२८१				कुटरे	१२८१	
					निवळी	९१३				निवळी	९१३	
					बामणोली	२९				बामणोली	२९	
					दुर्गवाडी	१७				दुर्गवाडी	१७	
					कळंबट	३१				कळंबट	३१	
					वारेली	३३				वारेली	३३	
					कळकवणे	२८				कळकवणे	२८	
					दादर	२४				दादर	२४	
					कुभाली	१५				कुभाली	१५	
					पाथे	६				पाथे	६	
					दुर्गवाडी खुर्द	२०				दुर्गवाडी खुर्द	२०	
					फुरुस	७३				फुरुस	७३	
					हडकणी	२८				हडकणी	२८	
					कोंडमाळा	४६				कोंडमाळा	४६	
					ताम्हाणमळा	५				ताम्हाणमळा	५	
					कामथे	३				कामथे	३	
					अडरे	९०				अडरे	९०	
					नांदीवसे	७				नांदीवसे	७	
					पेढांबे	४९				पेढांबे	४९	
					डेरवण	१८				डेरवण	१८	
					तळसर	२८				तळसर	२८	
					गणेशपुर	३१				गणेशपुर	३१	
					गाणे	४५				गाणे	४५	
					कादवड	५२				कादवड	५२	
					स्वयमदेव	१				स्वयमदेव	१	
					पाली	१६				पाली	१६	
					चिंचघरी	३३				चिंचघरी	३३	

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
					वालोपे	१९				वालोपे	१९	
					पेढे	२३				पेढे	२३	
					उमरोली	१२				उमरोली	१२	
					दोणवली	४१				दोणवली	४१	
					गांग्रई	७				गांग्रई	७	
					वाघीवरे	१०				वाघीवरे	१०	
					आगवे	७				आगवे	७	
					आखुसस्थानगर	२५				आखुसस्थानगर	२५	
					अनारी	१२८				अनारी	१२८	
					खोपट	२८				खोपट	२८	
					कुडुप	४				कुडुप	४	
					मालघर	१				मालघर	१	
					मोरवणे	१०३				मोरवणे	१०३	
					मुंडे तर्फे सावर्डे	१६				मुंडे तर्फे सावर्डे	१६	
					नांदगाव	१३				नांदगाव	१३	
					पाथडी	६३				पाथडी	६३	
					पोफळी बुद्रुक	४१				पोफळी बुद्रुक	४१	
					करंजीकर मोहल्ला	११४				करंजीकर मोहल्ला	११४	
					वेहळे	२५				वेहळे	२५	
					मजरेकाशी	६०				मजरेकाशी	६०	
					मालदोली	१००				मालदोली	१००	
					कोंडफनसवणे	४५				कोंडफनसवणे	४५	
										मुंडे तर्फे चिपळूण	१३	
					एकूण	१०७४२	एकूण	१३		एकूण	१०७७५	

रत्नागिरी,  
दिनांक २७ डिसेंबर २०२४.

एस. एस. इंगळी,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
रत्नागिरी.

**जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून****अधिसूचना**

क्रमांक रा.अ./१४२/२०२५.— श्रीमती एम. एस. पठारे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव यांचा दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक २७ डिसेंबर २०२४ अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा, मागील दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजीची खिसमस सुट्टी व दिनांक २८ डिसेंबर २०२४ व दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजीचे चौथा शनिवार रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २४ डिसेंबर २०२४ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणे येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एम. एस. पठारे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एम. एस. पठारे, ह्या अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती एम. एस. पठारे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग,  
दिनांक ६ जानेवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर,  
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,  
रायगड-अलिबाग.

**जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून****अधिसूचना**

क्रमांक रा.अ./१४३/२०२४.— श्री. जी. सी. फुलझळके, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव यांचा दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजीची दोन दिवसांची अर्जित रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. जी. सी. फुलझळके, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. जी. सी. फुलझळके, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. जी. सी. फुलझळके, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग,  
दिनांक ६ जानेवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर,  
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,  
रायगड-अलिबाग.

## जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक रा.अ./२६०/२०२४.— श्रीमती एस. व्ही. साळवी, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक २ जानेवारी २०२५ ते दिनांक ४ जानेवारी २०२५ अशी तीन दिवसाची अर्जित रजा पुढील दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणे येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. व्ही. साळवी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. व्ही. साळवी, ह्या अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती एस. व्ही. साळवी, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग,  
दिनांक ८ जानेवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर,  
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,  
रायगड-अलिबाग.

## जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक न्या.अ./८५/२०२५.— डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक ६ जानेवारी २०२५ ते दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजीची तीन दिवसाची अर्जित रजा मागील दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजीचा रविवार सुट्टीस जोडून दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणे येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, ह्या अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, ह्या अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग,  
दिनांक ४ जानेवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर,  
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,  
रायगड-अलिबाग.

## जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

## आदेश

म.जा.क्रमांक आस्था बी-२/१३०/सन २०२५.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. बी. डी. तारे, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, देवरुख.	१६३ दिवस अर्जित रजा.	दिनांक ७ जानेवारी २०२५ ते दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजीची तीन दिवस अर्जित रजा.	..... दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळपासून ते दिनांक १० जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	श्रीमती एस. एच. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, देवरुख.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

रत्नागिरी,  
दिनांक ७ जानेवारी २०२५.

एस. एस. गोसावी,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

## जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

## आदेश

म.जा.क्रमांक आस्था बी-२/१३१/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज सुट्टी उपभोगणेच्या व मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. पी. व्ही. कपाडीया, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, गुहागर.	१०४ दिवस अर्जित रजा.	दिनांक ८ जानेवारी २०२५ ते दिनांक १० जानेवारी २०२५ पर्यंतची तीन दिवस अर्जित रजा.	दिनांक ११ जानेवारी २०२५ व दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजीचे सुट्टी दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	श्री. एम. आर. काळे, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, चिपळूण.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ७ जानेवारी २०२५.

एस. एस. गोसावी,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.



## जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

### आदेश

क्रमांक आस्था बी-२/१६१/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राच्याआधारे कार्यात्तर मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांनी त्यांचा पदभार पाहिला होता.

अ. क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एम. व्ही. तोकले, दिवाणी न्यायाधीश व. स्तर, खेड.	२६ दिवस परिवर्तीत रजा.	दिनांक २० डिसेंबर २०२४ व दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजीची चार दिवस अर्जित रजा.	दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	श्री. जी. एस. दिवाण, सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, खेड.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ४ जानेवारी २०२५.

एस. एस. गोसावी,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

## जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

### आदेश

क्रमांक आस्था ब-२/१८५/सन २०२५.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजा व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला आहे.

अ. क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्रीमती आर. बी. यादव, २ रे सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, दापोली,	८२ दिवस अर्जित रजा.	दिनांक ८ जानेवारी २०२५ ते दिनांक १० जानेवारी २०२५ तीन दिवस अर्जित रजा.	दिनांक ११ जानेवारी २०२५ व दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजीचे सुट्ट्या. दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून दिनांक १३ जानेवारी २०२५ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	श्री. एम. ए. शिंदे, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, मंडणगड.

यांचेकडे दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत पदभार ठेवणेत येत आहे. तसेच श्री. एस. एम. चव्हाण, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड यांचेकडे दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत पदभार ठेवणेत येत आहे.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

संबंधीत न्यायिक अधिकारी यांना सदर आदेशाची माहित देण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ८ जानेवारी २०२५

एस. एस. गोसावी,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

## पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक विशा/सण उत्सव/मनाई आदेश/२५३७/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये दिवाळी हा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.

ज्याअर्थी, दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून आकाश कंदील प्रज्वलित करून हवेत सोडण्यात येत असतात. परिणामी सदरचे पेटते कंदील जमिनीवर येवून एखादी अनुचित गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवेत प्रज्वलित करून सोडण्यात येणाऱ्या आकाश कंदील (Flying Lantern) उडविण्यावर, विक्रीवर व साठा करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रज्वलित आकाश कंदील ((Flying Lantern) हवेत सोडण्यावर (उडविण्यावर) विक्री करणे व साठा करण्यावर **भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३** अन्वये मनाई आदेश लागू करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, श्रीमती मीना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हाला मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी **भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३** अन्वये त्यांना असलेले अधिकार त्यांचेकडील कार्यालयीन आदेश जा. क्र. **CP/SB/Order/152/2024, dated 5th July 2024** अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रज्वलित आकाश कंदील हवेत सोडणे (उडविणे), विक्री करणे व साठा करणे यावर बंदी घालीत आहे. मी असेही आदेश देत आहे की, हा आदेश दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत जारी राहील. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचेवर **भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३** अन्वये कारवाई करण्यात येईल.

सदर आदेश दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी माझे सही व शिक्क्याने दिलेला आहे.

मीना मकवाना,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, ठाणे शहर.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक वि.शा./टे-४/एस.एस.सी./एच.एस.सी./परिक्षा मनाई आदेश/२०२४/८१४३.— ज्याअर्थी, उपरोक्त विषय संदर्भान्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक ६ ऑगस्ट २०२४ तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्य ज्ञान (GK) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ते दिनांक ८ ऑगस्ट २०२४ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १० वी) दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक ३० जुलै २०२४ या कालावधीत विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत.

ज्याअर्थी, महाराष्ट्र काही ठिकाणी परीक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार केले आहेत व परिक्षेत व्यत्यय आणलेले आहेत. त्याप्रमाणे परिक्षार्थी नक्कल करण्यास मदत करण्याची, परिक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परिक्षा चालू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परिक्षा प्रक्रियेशी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिक्षेस बसलेले परीक्षार्थी तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज अन्य व्यक्ती यांना परिक्षा केंद्रावर व उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करणे व १०० मीटर परिसरात जमण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. याबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी, श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय मला** प्रदान करण्यात आलेल्या शासनाच्या क्र. पी. आर.ओ. ०९२०/प्र.क्र. २१७/विशा-२ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ नुसार प्राप्त प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परिक्षा प्रक्रियेशी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिक्षेस बसलेले परीक्षार्थी तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरोक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलीफोन बुथ, यांची दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व स्मार्ट वॉच वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करित आहे.

सदरचा आदेश दिनांक १५ जुलै २०२४ रोजी ००-०१ वाजे पासून दिनांक ८ ऑगस्ट २०२४ सायंकाळी २४-०० वाजे पर्यंत परीक्षेच्या दिवसापुरता अंमलात राहील.

सदर मनाई आदेशाने प्रभावीत होणाऱ्या व्यक्तींना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने **भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३(१)(२)(३) प्रमाणे आदेश एकतर्फी** काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्र संबंधित पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांचे कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सहज दर्शनीय भागात चिकटवून नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदरचा आदेश हा माझ्या शिक्क्यानशी आज दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दिलेला आहे.

**सुहास बावचे,**

पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),

मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/८६५४.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी सणाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

त्याअर्थी, **मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय)**, पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेल्लार, अर्नाळा, व मांडवी असे एकूण १८ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

“ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे. ”

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ०२-०० वाजेपासून दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजीचे २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक २५ जुलै २०२४.

**सुहास बावचे,**  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

- वाचले.**— (१) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, यांचेकडील पत्र क्र. पोउआ/परि-०१/गोपनीय/भोडकरू मनाई आदेश/४२५०/२०२४, दिनांक २२ जुलै २०२४.
- (२) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, यांचेकडील पत्र क्र. पोउआ/परि-०२/BNSS-163/2449/ २०२४, दिनांक २२ जुलै २०२४.
- (३) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, यांचेकडील पत्र क्र. पोउआ/परि-०३/विरार/आदेश १४४(१)(२)/२१०६/२०२४, दिनांक २२ जुलै २०२४.
- (४) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) (२).

क्रमांक विशा/भाडेकरू मनाई आदेश/२०२४/८६७२.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयात स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडे तत्वावर देताना संबंधित घरमालक हे भाडेकरूंच्या ओळखीबाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाड्याने देतात व त्यांचेकडून ओळखीबाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय, गुन्हे व समाज विरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचे दिसून आले आहेत. अशा काही इसमांमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संकटावर प्रतिबंध करण्यासाठी त्यांची माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे.

ज्याअर्थी, संदर्भ क्र. १, २ व ३ अन्वये असे निदर्शनास आणून दिले आहे की, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील निवासी क्षेत्रात घरमालक यांनी सदनिक/फ्लॅट, घर, दुकाने, हॉटेल, जागा भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची शहानिशा पोलीस महासंचालक कार्यालयाच्या <https://www.mahapolice.gov.in> या वेबसाईटवरील नागरिकांकरीता सेवा या पोर्टल वर किंवा पोलीस आयुक्तालयाचे वेबसाईट <https://mbvv.mahapolice.gov.in> द्वारे अवगत करावे. जेणेकरून संबंधित भाडेकरू इसमांची माहिती पोलीस ठाण्यात अद्यावत करता येईल.

त्याअर्थी, **मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३(१)(२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस, ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना निवासी क्षेत्रामध्ये सदनिका/फ्लॅट, घर, दुकाने, हॉटेल, जागा इत्यादी भाडे तत्वावर देताना संबंधित मालकांनी, भाडेकरू इसमांनी, सोसायटीचे चेअरमन व इस्टेट एजंट यांनी खालील नमूद मुद्द्यांची माहिती संबंधित पोलीस ठाणेस पुरवावी असे आदेश देत आहे.

(१) भाडेकरूंच्या ओळखीबाबत त्याचे मूळ वास्तव्याचा पुरावा किंवा ओळखपत्राचा पुरावा.

(२) भाडेकरू परकिय नागरीक असल्यास त्याचे पासपोर्टची झेरॉक्स आणि व्हिजाची झेरॉक्स.

(३) भाडेकरू इसमांचे नजीकच्या काळातील छायाचित्र.

(४) भाडेकरू इसमांचे मूळ वास्तव्याचा पत्ता, येथील पोलीस ठाणेचे नाव, नोकरीचे/व्यवसायांचे ठिकाण अशी कागदपत्रे प्राप्त करून संबंधित पोलीस ठाणेस ऑनलाईन किंवा त्यांच्या सोईस्कर पद्धतीने माहिती द्यावी.

जो कोणी सदर आदेशाचा भंग करेल तो इसम भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरेल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १६३ प्रमाणे सदरचा आदेश सार्वजनिक जागी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये सदर आदेशाच्या प्रती स्थानिक वृत्त पत्रातून प्रसिद्ध करावा. आदेशामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे.

सदर आदेशाचा कालावधी हा दिनांक २७ जुलै २०२४ रोजी ते ००-०१ ते दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत लागू राहील.

सदर आदेश आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला आहे.

**सुहास बावचे,**  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांजकडून

### आदेश

**वाचले.—** (१) फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ चे कलम १४४.

(२) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, यांचेकडील संदर्भ क्र. बीआयई-२०२४/प्र.क्र. ६७९/२४/३३, दिनांक २४ मे २०२४ अन्वये महाराष्ट्र विधानपरिषद - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ चा जाहीर कार्यक्रम.

(३) पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांजकडील पत्र क्र. जीविशा/निव. २०२४/बंदी आदेश/३०४५/२०२४, दिनांक ११ जून २०२४.

क्रमांक डेस्क-३/गृह/कोकण पदवीधर निवडणूक/CRPC १४४/२०२४/६२३५.— ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी उपरोक्त वाचले क्र. ३ अन्वये माझे असे निदर्शनास आणले आहे की, महाराष्ट्र विधानपरिषद - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून दिनांक ३१ मे २०२४ रोजी पासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. दिनांक २६ जून २०२४ रोजी सकाळी ०७-०० ते सायंकाळी १८-०० वा. मतदान व दिनांक १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ खुल्या व निर्भय वातावरणात पार पडणे तसेच मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे.

निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून जास्तीत-जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून प्रचारसुरूवात झालेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपआपली मोर्चेबांधणी सुरू केलेली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुद्ध टिका - टिपणी करणे, सोशल मिडीयावर एकमेकांविरुद्ध माहिती प्रसारीत करणे वगैरे कारणांवरून राजकीय पक्षांमध्ये किरकोळ स्वरूपाच्या वादाचे/आरोप-प्रत्यारोपांचे रुपांतर एखाद्या घटनेत होऊन तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उमेदवारांना, मतदारांना घातक हत्याराने धाकपटशहा दाखविणे, तसेच प्रचारादरम्यान क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे, बंदुका वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे, बंदुका (शस्त्र) बाळगणेस व बरोबर घेऊन फिरणेस बंदी जारी करणे जरूरीचे आहे, असे आम्हास वाटते.

तरी जिल्ह्यातील विधानपरिषद - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणेस व बरोबर घेऊन फिरणेस, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण भूभागात फौजदारी प्रकिया संहिता कायदा, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे दिनांक ११ जून २०२४ रोजी २०-०० वाजलेपासून ते दिनांक ५ जुलै २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत बंदी आदेश जारी होणेस विनंती केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, वरील कालावधीत कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, किशोर तावडे, जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ११ जून २०२४ रोजी २०-०० वाजलेपासून ते दिनांक ५ जुलै २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र विधानपरिषद - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ चे अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणेस व बरोबर घेऊन फिरणेस, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनाई करीत आहे. सदर आदेश फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये तातडीचे प्रसंगी एकतर्फी देणेत येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ११ जून २०२४ रोजी माझे सही शिक्क्यानिशी देणेत आला असे.

किशोर तावडे,  
जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोउपआ/वि. शा./एम. आय. डी. सी./मनाई आदेश/२१२०/२०२४.—ज्याअर्थी, उल्हासनगर महानगरपालिका विरुद्ध वनशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हील अपिल क्र. १०५८२/२०१७ सुनावणीमध्ये आदेशित केल्याप्रमाणे मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

ज्याअर्थी, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दा क्र. ३ मधील उपमुद्दा क्र. ८ मध्ये नमूद प्रमाणे सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वाजेपावेतो सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला त्वरीत बंदी घालण्याचे आश्वासित केले आहे.

ज्याअर्थी, सर्व संबंधित औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० या कालावधीत टँकरमधून धोकादायक केमिकल वाहून नेऊन ते रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात सोडले जातात, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पाणी प्रदूषित झाल्याने लोकांचे आरोग्यास धोका निर्माण होतो आणि नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्या अनुषंगाने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ अन्वये खालील तरतुदीच्या अनुषंगाने डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे टँकर बंदीबाबत आदेश काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३(४) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश जावक क्रमांक No. CP/SB/ORDERS/152/2024, DATE 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकारांचा वापर करून डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वाजेपावेतो सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात येत आहे.

सदर मनाई आदेश दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ पासून दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ रोजी २४-०० वा. पर्यंत अंमलात राहील.

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वा. पर्यंत सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला बंदी राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम २२३ (ब) अन्वये शिक्षेस पात्र राहील.

संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो. उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेला आहे.

मीना मकवाना,  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

**पोलीस विभाग, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून****अधिसूचना**

क्रमांक विशा/ससाक/३८१८/२०२४.—ज्याअर्थी, संघ लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC), NDA & NA Exam II, 2024 and CDS Exam II 2024 परीक्षा रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात आयोजित केली आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र काही ठिकाणी परीक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार केले आहेत व परीक्षेत व्यत्यय आणलेले आहेत. त्याप्रमाणे उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करण्याची, परीक्षेत व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परीक्षा केंद्रावरील संबंधित प्राधिकृत अधिकारी/कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्याखेरीज अन्य व्यक्ती यांना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करणे व १०० मीटर परिसरात जमण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. याची खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर, यांना इएक्सएम/०७८३/५५०/एसपीएस-२, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १ मे १९८३ अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, DATE 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकारांचा वापर करून परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करून परीक्षा केंद्राच्या संभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व तत्सम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांचा वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करीत आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर “ महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ॲक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड ॲण्ड अन्डर स्पेसिफाईड एक्सामिनेशन ॲक्ट, १९८२ ” मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

सदरचा मनाई आदेश हा परीक्षा उपकेंद्रापुरता दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी ०७-०० वा. पासून सायंकाळी २०-०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

मी, सूचित करतो की, या आदेशाच्या प्रती माध्यमिक शाळेच्या व महाविद्यालयाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सहज दर्शनीय भागात चिकटवून व आदेशाची ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करून, प्रसिद्धी करावी व तथा कागदोपत्री नोंदी घ्याव्यात.

ठाणे शहर.

दिनांक २० ऑगस्ट २०२४.

**सचिन गोरे,**

पोलीस उप आयुक्त,

विशेष शाखा, ठाणे शहर.



## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१६/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी गोपाळकाला/दहिहंडी दिनांक २ सप्टेंबर २०२४ पोळा (दर्श पिठोरी अमावस्या), दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी हरितालिका तृतीया, दिनांक ७ सप्टेंबर २०२४ श्री गणेश चतुर्थी (गणपती आगमन), दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी ऋषीपंचमी (दीड दिवसांचे गणपती विसर्जन), दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ज्येष्ठा गौरी आवाहन तसेच दिनांक २१ ऑगस्ट २०२४ ते दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी पावेतो UGC-NET परीक्षा २०२४ व इतर परीक्षा असे सण, उत्सव व परीक्षा संपन्न होणार आहेत ;

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांच्याच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक २२ ऑगस्ट २०२४.

सचिन गोरे,  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१७/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी गौरी पुजन, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ गणपती व ज्येष्ठा गौरी विसर्जन, दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी मेळ्याचे गणपती विसर्जन, दिनांक १६ सप्टेंबर २०४ रोजी ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी (सार्वजनिक गणेश विसर्जन) तसेच मराठवाडा मुक्ती दिन, असे सण उत्सव संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाबधीत राखण्यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्नकार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक ९ सप्टेंबर २०२४.

सचिन गोरे,  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/२०/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, घरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदेशी, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी नरक चतुर्दशी, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली, लक्ष्मी-कुबेर पुजन, दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली पाडवा, बलिप्रतिपदा, दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी भाऊबीज, दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी छटपुजा (दिपावली पासून पुढे ६ दिवसानंतर), दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी राघोजी भांगरे जयंती, असे सण उत्सव संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांच्याच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक २२ ऑक्टोबर २०२४.

मीना मकवाना,  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक वि.शा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/९७७६.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी जैन बांधवांचा पर्युषण पर्वारंभ व दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते ;

ज्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेलहार, अर्नाळा, व मांडवी असे एकूण १८ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समजाकंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जेपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने, जमा करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतींच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे.

(६) सभ्यता अगर निती याविरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे. ’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला समुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेली ठिकाणे.

सदर मनाई आदेश दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी ०२-०० वाजेपासून ते दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक २७ ऑगस्ट २०२४.

सुहास बावचे,  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/१०२२४.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक ७ सप्टेंबर २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ रोजी कालावधीमध्ये श्री गणेशोत्सव व दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी ईद-ए-मिलाद सण- उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम व मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते.

ज्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व/(३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेल्हार, अर्नाळा व मांडवी असे एकूण १८ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समजा कटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :—

- (१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.
- (२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने, जमा करणे.
- (३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
- (४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतींच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
- (५) सार्वजनिक रितीने घोषणा करणे गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
- (६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.
- (७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे. ’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

- (१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.
- (२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.
- (३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.
- (४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला समुदाय.
- (५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.
- (६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडत असलेली ठिकाणे.

सदर मनाई आदेश दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी ०२-०० वाजेपासून दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक ९ सप्टेंबर २०२४.

सुहास बावचे,  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

**पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून****मनाई आदेश**

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/११३०४.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे. दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसरा (विजयादशमी) तसेच दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोजगिरी पोर्णिमा या सण उत्सवाच्या सणाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

त्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.अ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेल्लार, अर्नाळा, व मांडवी असे एकूण १८ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जेपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने, जमा करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे. ’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी ०२-०० वाजेपासून दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक ८ ऑक्टोबर २०२४.

सुहास बावचे,  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/१३२४५.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे. तसेच दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरुनानक जयंती या सण-उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

ज्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेलहार, अर्नाळा, मांडवी व बोळीज असे एकूण १९ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने, जमा करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतींच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(६) सभ्यता अगर निती याविरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे.’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी ०२-०० वाजेपासून दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक ६ नोव्हेंबर २०२४.

सुहास बावचे,  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/१४२६९.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती व दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळ (ख्रिस्मस) या सण उत्सवाच्या अनुषंगाने पालखी/मिरवणुक तसेच विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येते.

त्याअर्थी, मी, **सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय)** पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.अ.वा./अधि. प्रदान/आदेश ३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेल्लार, अर्नाळा, मांडवी व बोळीज असे एकूण १९ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जेपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने, जमा करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

“ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे. ”

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी ०२-०१ वाजेपासून दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक ७ डिसेंबर २०२४.

सुहास बावचे,  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.



## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१९/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुर्गाष्टमी, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसरा - विजयादशमी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनांक (तारखेनुसार), दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोजगिरी पौर्णिमा, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुक्कोश (ज्यू) असे सण उत्सव संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादीकृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक ७ ऑक्टोबर २०२४.

मीणा मकवाना,  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/२४/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमस (नाताळ), मनुस्मृती दहन दिन, दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी वर्षाअखेर (नूतन वर्ष आगमन), दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी गुरू गोविंदसिंह जयंती, असे सण/उत्सव व दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एम.पी.एस.सी. परीक्षा व इतर परीक्षा होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाबधीत राखण्यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय-२, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्नकार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक २० डिसेंबर २०२४.

शशिकांत बोराटे,  
पोलीस उप आयुक्त, मुख्यालय २, ठाणे शहर,  
अति. कार्यभार विशेष शाखा, ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/२३/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी गिता जयंती, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जयंती, दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी अल्पसंख्याक अधिकार दिवस/अरबी भाषा दिवस, दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी, दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी सानेगुरुजी जयंती असे सण / उत्सव व इतर परीक्षा होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक ४ डिसेंबर २०२४.

**मीना मकवाना,**  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/२२/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, घरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा, दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी महापरिनिर्वाण दिन/विजय दिन (हिंदू) काळा दिवस (मुस्लीम) जातीय वाढ दिवस (नक्षल), दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी चंपासष्टी, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी शिव प्रताप दिन (किल्ले प्रतापगड उत्सव असे सण/उत्सव व दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ व इतर परीक्षा होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूके, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक २० नोव्हेंबर २०२४.

मीना मकवाना,  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

### अधिसूचना

**महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१.**

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/२१/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रा, दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ तुळशी विवाह, दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरुनानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, बिरसा मुंडा जयंती, राष्ट्रीय आदिवासी दिवस, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी, दिनांक २० नोव्हेंबर २०२४ टिपू सुलतान जयंती, असे सण उत्सव तसेच दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ ते दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान, उत्तरप्रदेश यांचे मार्फतीने (Semistar Exam) सत्र परीक्षा तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान व दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDER/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांच्याच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

**पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून****अधिसूचना**

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१८/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती, गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापना (नवरात्र दुर्गादेवी आगमन), सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ललीता पंचमी, असे सण उत्सव संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूके, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,  
दिनांक २३ सप्टेंबर २०२४.

**मीना मकवाना,**  
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,  
ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

(१) भारत निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे प्रेस नोटनुसार.

### आदेश

क्रमांक विशा/विधानसभा निवडणूक/मनाई आदेश/२१/२०२४ दिनांक १३ नोव्हेंबर २०२४.— ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. १ मधील अधिसूचनेनुसार भारत निवडणूक आयोगाने, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रम जाहीर केलेला असून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ठाणे शहर आयुक्तालयातील १४ विधानसभा मतदार संघात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान व दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये १३४-भिवंडी ग्रामीण, १३६-भिवंडी पश्चिम, १३७-भिवंडी पूर्व, १३८-कल्याण पश्चिम, १३९-मुरबाड, १४०-अंबरनाथ, १४१-उल्हासनगर, १४२-कल्याण पूर्व, १४३-डोबिंवली, १४४-कल्याण ग्रामीण, १४६-ओवळा माजिवडा, १४७-कोपरी पाचपाखाडी, १४८ - ठाणे, १४९-मुंब्रा कळवा मतदार संघ असे एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात.

ज्याअर्थी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी योग्य तो प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे क्रमप्राप्त वाटते.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत मी, “मीना मकवाणा ” पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश क्र. CP/SB/ORDERS/152/2024, दिनांक ५ जुलै २०२४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून असा आदेश देते की, ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र इमारतीच्या सभोवतलाच्या १०० मीटर परिसरात खालील व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तींस प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी करीत आहे.

- (१) नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी/निरीक्षक,
- (२) मतदान/मतमोजणी अधिकारी/कर्मचारी,
- (३) मतदार (मतदानाचे दिवशी),
- (४) प्रत्येक उमेदवार त्यांचे सोबत एका वेळी एकच निवडणूक प्रतिनिधी,
- (५) निवडणूकीशी संबंधित कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी,
- (६) मतदारांचे कडेवर असलेले लहान मुल (मतदानाचे दिवशी),
- (७) ज्या व्यक्तीस मदतीशिवाय चालता येत नाही किंवा मत देता येत नाही अशा अंध किंवा अपंग किंवा वृद्ध किंवा आजारी व्यक्तीला सोबत करणारी व्यक्ती (मतदानाचे दिवशी).

(८) राजकीय पक्षांनी मतदान केंद्राच्या २०० मीटर बाहेर अंतरावर बुथ लावावेत (मतदानाचे दिवशी)

(९) मतदारांना देण्यात येणाऱ्या चिठ्ठीवर उमेदवारांचे नाव अथवा चिन्ह छापण्यात येऊ नये. (मतदाचे दिवशी)

सदरचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील विधानसभा निवडणूकीचे कार्यक्षेत्रातील मतदान साहित्य वाटप व मतमोजणी केंद्र इमारतीचे परिसरात दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजीचे ००-०१ पासून ते २३ नोव्हेंबर २०२४ रोजीचे २४-०० वाजेपर्यंत अथवा मतमोजणी प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत अंमलात राहील.

वरील आदेशाचे कोणीही व्यक्तीने उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदरचा आदेश दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी माझे सही व शिक्क्याने दिला आहे.

मीना मकवाणा,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, ठाणे शहर.

## जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक उचिशा/पोल-२/मनाई आदेश/२०२४.— मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जा.क्र.जिविशा/मनाई आदेश/७२९८/२०२४, दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजीचे पत्र या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीपासून विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झालेली आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक १ नोव्हेंबर २०२४ चे २४-०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होऊन आदेश मिळणेस विनंती केली आहे.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक १ नोव्हेंबर २०२४ चे २४-०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.

(अ) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूर, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.

(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

(क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.

(ड) सभ्यता अगर निती या विरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे.

(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.

(फ) सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे.

(ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत.

(१) अंत्ययात्रा

(२) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

(३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

(४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उप विभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दिला.

चंद्रकांत सुर्यवंशी,

अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.



## जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक उचिशा/पोल-२/मनाई आदेश/२०२४.— मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जा.क्र.जिविशा/मनाई आदेश/६१६३/२०२४, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजीचे पत्र या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच दिनांक ७ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशात्सव व ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक २० सप्टेंबर २०२४ चे २४-०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होऊन आदेश मिळणेस विनंती केली आहे.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नूसार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक २० सप्टेंबर २०२४ चे २४-०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.

(अ) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूर, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे.

(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

(क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.

(ड) सभ्यता अगर निती या विरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.

(फ) सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वादय वाजविणे.

(ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत.

(१) अंत्ययात्रा

(२) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

(३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

(४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उप विभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी दिला.

चंद्रकांत सुर्यवंशी,

अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.

**पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून****मनाई आदेश**

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/११७४८.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ रोजी या कालावधीमध्ये दिपावली या सण-उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

ज्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेल्लार, अर्नाळा, व मांडव असे एकूण १८ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समजा कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जेपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूके, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने, जमा करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

**वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.**

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे.’

**सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—**

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेली ठिकाणे.

सदर मनाई आदेश दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजीचे ०२-०० वाजेपासून ते दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजीचे २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,  
दिनांक २१ ऑक्टोबर २०२४.

सुहास बावचे,  
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),  
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४३८४/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी पोळा/पिठोरी अमावस्या, दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी हरितालिक, दिनांक ७ सप्टेंबर २०२४ गणेश चतुर्थी, दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी दिड दिवसाचे गणेश मुर्ती विसर्जन/ऋषी पंचमी, दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी अडीच दिवसाचे गणेश मुर्ती विसर्जन/ज्येष्ठगौरी आवाहन, दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी गौरी पूजन, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी पाच दिवसाचे गणेश मुर्ती विसर्जन व गौरीमुर्ती विसर्जन, दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी सहा दिवसाचे गणेश मुर्ती विसर्जन, दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सात दिवसांचे गणेश मुर्ती विसर्जन/योम विक्रपूर (ज्यु सण) अशे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, रश्मि नांदेडकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

रश्मि नांदेडकर,

पोलीस उप आयुक्त,

विशेष शाखा, नवी मुंबई.

नवी मुंबई,

दिनांक ३० ऑगस्ट २०२४.

भाग एक (को.वि.पु.)—५अ

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४१८७/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन, दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीकृष्ण जयंती, दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी गोपाळकाला/दहीहंडी, दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १४ ऑगस्ट २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५२७७/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी हान्नुका (ज्यु सण) दिनांक असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, मला पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ६ डिसेंबर २०२३.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/२७४६/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २३ मे २०२४ रोजी बुद्धपौर्णिमा, दिनांक २८ मे २०२४ स्वातंत्र्यवीर सावरकर, दिनांक ३१ मे २०२४ अहिल्याबाई होळकर जयंती (तारखेप्रमाणे) असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक २० मे २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ३ जून २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २० मे २०२२ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक ३ जून २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १६ मे २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/३०७४/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ९ जून २०२४ रोजी महाराणा प्रताप जयंती (तारखेप्रमाणे), दिनांक १२ जून २०२४ रोजी शाबुओथ (ज्यु सण), दिनांक १३ जून २०२४ रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी, दिनांक १७ जून २०२४ रोजी राजमाता जिजाऊ भोसले पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) व बकरी ईद दिनांक १८ जून २०२४ रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक ४ जून २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १८ जून २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, मला पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ४ जून २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १८ जून २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ३ जून २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/३३१८/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक १९ जून २०२४ रोजी धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे), दिनांक २१ जून २०२४ रोजी वटपौर्णिमा, दिनांक २ जून २०२४ रोजी गुरू हरगोविंद सिंह जयंती, दिनांक २६ जून २०२४ रोजी छत्रपती शाहु महाराज जयंती, दिनांक ३० जून २०२४ रोजी राजमात जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक १९ जून २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ३ जुलै २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक १९ जून २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ३ जुलै २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १४ जून २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.



## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/३५२८/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मोहरम मासारंभ, दिनांक १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकदशी, मोहरम (ताजिया), दिनांक १८ जुलै २०२४ रोजी अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन, असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक ४ जुलै २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १८ जुलै २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, मला पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ४ जुलै २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १८ जुलै २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक २ जुलै २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४०४०/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण मासारंभ दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी, दिनांक १३ ऑगस्ट २०२४ अहिलाबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) तिशाबी आव (ज्यु), दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी पतेती दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिन/पारशी नुतनवर्षारंभ असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ३१ जुलै २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/३८९३/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा/व्यासपूजा, दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी अण्णाभाऊ साठे जयंती/लोकमान्य टिळक पुण्यतिथी, असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक १९ जुलै २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक १९ जुलै २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १६ जुलै २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/१०९२/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री, जागतिक महिला दिन, दिनांक १० मार्च २०२४ रोजी सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, दिनांक १२ मार्च २०२४ रोजी मुस्लिम रमजान मासारंभ असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक ६ मार्च २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २० मार्च २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ६ मार्च २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २० मार्च २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ४ मार्च २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/१४१२/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २४ मार्च २०२४ रोजी होळी, हुताशनी पौर्णिमा, पुरिम (ज्यु), दिनांक २५ मार्च २०२४ रोजी धुलिवंदन, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी तुकाराम बीज, दिनांक २८ मार्च २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे), दिनांक २९ मार्च २०२४ रोजी गुड फ्रायडे, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी रंगपंचमी, दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी ईस्टर संडे असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक २१ मार्च २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २१ मार्च २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांच्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १८ मार्च २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/२०४६/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी श्री महावीर जयंती, दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी श्री हनुमान जयंती, दिनांक १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन/कामगार दिन असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक २० एप्रिल २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ४ मे २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, मला पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २० एप्रिल २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ४ मे २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १७ एप्रिल २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/१७२०/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी छत्रपती संभाजी राजे पुण्यतिथी, दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा/चैत्रमासारंभ, दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी संत झुलेलाल जयंती, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी रमजान ईद/महात्मा ज्योतीबा फुले जयंती, दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी पारशी आदर मासारंभ, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी श्री राम नवमी असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते,, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १ एप्रिल २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/२३९६/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ९ मे २०२४ रोजी महाराणा प्रताप जयंती (तारखेप्रमाणे) दिनांक १४ मे २०२४ रोजी धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक ५ मे २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १९ मे २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ५ मे २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १९ मे २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ३ मे २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.



## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/११२/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ जयंती (तारखेप्रमाणे) स्वामी विवेकानंद जयंती, १५ जानेवारी २०२४ मकरसंक्रांती असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २० जानेवारी २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २० जानेवारी २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ३ जानेवारी २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/३४१/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती/बाळासाहेब ठाकरे जयंती, दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ भोसले जयंती (तारखेप्रमाणे), दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिन (गणराज्य दिन) असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसाकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालित आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १९ जानेवारी २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५९७/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री. गणेश जयंती (माघी गणपती) दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे), असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक २ फेब्रुवारी २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/८२९/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री. विश्वकर्मा जयंती दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, शब्बे बारात दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राजभाषा गौरव दिन असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ५ मार्च २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ५ मार्च २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालित आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १६ फेब्रुवारी २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५७६५/२०२३.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी नाताळ (ख्रिस्तमस) दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी श्री दत्त जयंती, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी वर्षाअखेर असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगीशिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक २० डिसेंबर २०२३.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५४०५/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई, पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन, दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली पाडवा/बलिप्रतिपदा, दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी भाऊबीज, दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बालदिन/पंडित नेहरू जयंती, दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरु नानक जयंती असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, रश्मि नांदेडकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक २९ ऑक्टोबर २०२४.

रश्मि नांदेडकर,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४५४२/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशीचे गणेश मुर्ती विसर्जन, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी बारा दिवसांचे गणेश मुर्ती विसर्जन, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी साखरचौथ गणपती स्थापना, दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी गौरी गणपती/साखर चौथीचे गणेश मुर्ती विसर्जन, असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, रश्मि नांदेडकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांच्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १२ ऑगस्ट २०२४

रश्मि नांदेडकर,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४७८३/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती/लाल बहादुर शास्त्री जयंती/सर्वपित्री अमवस्या, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापना, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसरा/विजयादशमी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोजागीरी पौर्णिमा, असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, रश्मि नांदेडकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ३० सप्टेंबर २०२४.

रश्मि नांदेडकर,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.



## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५०२८/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सिम्हथ तोराह (ज्यु सण), दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी वसुबारस, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी/यमदिपदान, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ नरकचतुर्दशी/अभ्यंगस्नान, असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई, पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, रश्मि नांदेडकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

रश्मि नांदेडकर,

पोलीस उप आयुक्त,

विशेष शाखा, नवी मुंबई.

नवी मुंबई,

दिनांक १५ ऑक्टोबर २०२४.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५०११/२०२३.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा, दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरू नानक जयंती, दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी महात्मा फुले पुण्यतिथी, दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई, पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई, पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरीता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहिररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक २० नोव्हेंबर २०२४.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४७९२/२०२३.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी वसुबारस, दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी धनत्रयोदशी/यमदिपदान, दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी नकरचतुर्दशी/लक्ष्मीपुजन/अभ्यंगस्थान, दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दिपावली पाडवा/बलिप्रतिपदा, बालदिन/पंडीत नेहरू जयंती, दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाऊबीज असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजीचे २४.०० वाजे. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालित आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहीररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक २ नोव्हेंबर २०२३.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/५६०३/२०२३.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी दसरा/विजयादशमी, दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कोजागरी पौर्णिमा असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजीचे २४-०० वाजे. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहीररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक १९ ऑक्टोबर २०२३.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

## पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ/४४४२/२०२३.— ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत, जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सिम्हथतोरह (ज्यु सण), दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावस्या, दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी घटस्थापना, असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

२. ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणे कामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

३. त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजीचे २४-०० वाजे. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, कठ्या, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे, व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालीत आहे.

५. वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

६. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

७. सदरचे आदेशाची जाहीररित्या ठळक प्रसिद्धी करावी.

८. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,  
दिनांक ५ ऑक्टोबर २०२३.

प्रशांत मोहिते,  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, नवी मुंबई.

**पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून****मनाई आदेश**

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/४२०२/२०२४.—ज्याअर्थी, दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी ते दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सव सण साजरा होत आहे. त्या दरम्यान ठाणे आयुक्तालयात दिड दिवस, तिसरा दिवस ते अनंत चर्तुदशी दरम्यान गणेश मूर्तीचे विसर्जन होते व सदर विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळे प्लाझमा, बिम लाईट, लेझर बिम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सदर प्लाझमा, बिम लाईट आणि लेझर बिम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीत सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीक, सामान्य नागरीक यांचे डोळ्यास इजा होऊन त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सदर लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात किंवा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर प्रकरणी घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयात गणेश उत्सव मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बिम लाईट, लेझर बिम लाईट, चे वापरास भारतीय नागरी सुरक्षा संहिता १६३ अन्वये प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे की,

त्याअर्थी, मी, सचिन गोरे पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर, यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Date 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकारांचा वापर करून दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून ते दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयात गणेश विसर्जन मिरवणूक तसेच इतर मिरवणूक/ कार्यक्रमात प्लाझमा, बिम लाईट, लेझर बिम लाईट वापरात/उपयोगात आणू नये यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, १६३ अन्वये वापरास प्रतिबंध करीत आहे.

सदर मनाई आदेशाचा भंग करण्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ ते कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्क्यानिशी आज रोजी काढण्यात आला आहे.

ठाणे शहर,  
दिनांक १२ सप्टेंबर २०२४.

**सचिन गोरे,**  
पोलीस उप आयुक्त,  
विशेष शाखा, ठाणे शहर.

## पोलीस उप आयुक्त, विशेष, शाखा ठाणे शहर यांजकडून

### मनाई आदेश

क्रमांक विशा/सुरक्षा शाखा/मनाई आदेश/०५/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

२. देशातील विविध ठिकाणी अतिरेकी/दहशतवादी, असामाजिक घटक यांनी रिमोटद्वारे नियंत्रित होणाऱ्या ड्रोन अथवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्राप्त परिस्थितीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अतिरेकी/दहशतवादी असामाजिक घटक हे पॅरा-गलाईडर्स, रिमोटद्वारे कंट्रोल होणाऱ्या ड्रोन अथवा मायक्रो लाईट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात. अशा कारवायांवर आळा आलणे आवश्यक आहे. हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याबाबत माझी कात्री आहे.

३. त्याअर्थी, मी, मीना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश जावक क्रमांक CP/SB/Oder/152/2024, dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रिमोटद्वारे कंट्रोल होणारे, ड्रोन, नियंत्रित हवाई क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्रॉफ्ट यांच्या उड्डाण क्रियाकलापांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या “पूर्व परवानगी” शिवाय ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ००-०१ वा. पासून ते दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत ६० दिवसांच्या कालावधीमध्ये बंदी करीत आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी राहिल.

४. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३(अ) (ब) अन्वये शिक्षेस पात्र राहिल.

५. संबंधितांना आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच पिरमंडळीय पो. उप आयुक्त कार्यालय, ठाणे शहर यांचे नोटील बोर्डावर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

६. सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी पारित केलेला आहे.

**मीना मकवाना,**

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,

ठाणे शहर.